

Corporate Office: 401/402, Kailash Coporate Lounge, Park Site, Vikhroli (West) Mumbai - 400 078. Phone: 022-25181103 / 25181102 ● CIN No.: L17120MH1992PLC068861

Date: 02.06.2022

To,

The Bombay Stock Exchange Ltd

Corporate Relationship Dept, 1st Floor, New Trading Ring, Rotunda Building, P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

Ref: BSE Scrip Code: 521151
Sub: Newspaper Publication

Dear Madam/Sir,

The Statement of Audited Results for the quarter and year ended 31st March, 2022 has been approved by the Board of Directors in their meeting held on Monday, 30th May, 2022, The Extract of Audited Standalone and Consolidated financial results for the quarter and year ended 31st March, 2022 have been published in the newspapers viz. The Free Press Journal and Nav Shakti, Mumbai on 1st June, 2022, A photocopy of the newspaper cuttings are attached herewith for your information and records.

Kindly acknowledge the Receipt.

Thanking You Yours Faithfully

Vishnu H Thaker

(Company Secretary & Compliance Officer)

Encl: a) News paper cuttings

Date : 30th May 2022

SHIRPUR GOLD REFINERY LIMITED Regd. Office: Refinery Site, Shirpur, Dist. Dhule, Maharashtra- 425405 Year ended 31-March-21 Audited 438,142.75 Net Profit / (Loss) for the period (before tax exceptional and/or extraordinary items) (3,014.97)(9,616.31) (25,860.04 (1,624.54 (7,273.23) (24,568.98 Net Profit / (Loss) for the period before tax (after (11,959.69) (9,616.61) (24,568.98 (3,014.97)(25,860.04 (1,624.54 Net Profit / (Loss) for the period after tax (after (24,568.98 (3,014.97) (11,959.69 (25,860.04 (1,624.54 (9,616.61) 5 Total Comprehensive Income for the period [comprisin profit /(loss) for the period (after tax)and other comprehensive income(after tax)] 2,913.72 2,913.72 2,913.72 2,913.72 2,913.72 2,913.72 Earning Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and (10.35)(41.05)(88.75)(5.58)(33.00)(84.32

Notes: 1. The above is an extract of the detailed format of quarter ended financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. 2. The full format of the aforesaid quarter ended financial results are available on the Stock Exchange websites www.nseindia.com and www.bseindia.com respectively and Company's website at www.shirpurgold.com

For and on behalf of the Board of Director

(33.00)

(84.32

DILIGENT MEDIA CORPORATION LIMITED Regd. Office: 18th Floor, 'A' Wing, Marathon Futurex, N.M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai 400013
CIN: L22120MH2005PLC151377 Website: www.dnaindia.com Email: complianceofficer@dnaindia.com Tel: +912271061234 Extract of Statement of Financial Results For the Quarter & Year Ended 31st March, 2022 (Rs. In Lakhs) Quarter Ended 31.03.2022 | 31.12.2021 | 31.03.2021 | 31.03.2022 | 31.03.2021 Continuing Operations Total Income from operations Net profit /(loss) for the period (before tax) Net profit /(loss) for the period after tax (345) (345) (632) (632) 126 126 294 294 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]*
Equity Share Capital (59.068) Other equity (excluding revaluation reserves) (56.677)Earning per share(of Rs. 1/- each) (Not Annualised)
Basic & Diluted (for Continuing Business (Rs)
Basic & Diluted (for Discontinued Business (Rs) 1.62 1.08 (15.17) (15.06) 2.62 Basic & Diluted (for Continuing & Discontinued Business (R 1.45 2.03 * it includes profit / losses from discontinued operation 2.051 1.904 (17,859) 3,088 (4.856)Notes: The above information is an extact of the detailed format of financial results filed by the company with the Stock Exchanges under regulation 33 of the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015. The full format of the above financial results

available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's website www.dnaindia.com
For Diligent Media Corporation, Limit

Place : Mumbai Dated : 30.05.2022 DIN: 08812389

G. G. DANDEKAR MACHINE WORKS LIMITED Regd. Office: 211/A, MIDC, Butibori Industrial Area, Village Kinhi, Tal. Hingana, Dist. Nagpur-441122

(10.35)

(41.05)

Tel.: (07103) 295109; CIN: L70100MH1938PLC002869 Email: cs@ggdandekar.com; Website: www.ggdandekar.com

Extract of Standalone and Consolidated Audited Financial Results for the quarter and year ended 31st March 2022

					(Rs. in Lakhs	except EPS
			Standalone			Consolidated	
SI. No.	Particulars	Quarter ending 31.03.2022 (Audited)	Year ending 31.03.2022 (Audited)	Quarter ended 31.03.2021 (Audited)	Quarter ending 31.03.2021 (Audited)	Year ending 31.03.2022 (Audited)	Quarter ended 31.03.2021 (Audited)
1.	Total income from Operations	54.68	2,138.44	186.38	54.68	2,138.44	186.38
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-56.52	1,720.84	-65.67	-56.52	1,720.84	-65.67
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-56.52	1,720.84	-65.67	-56.52	1,720.84	-65.67
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) (Consolidated includes share of profit in associate company)	256.30	1,645.31	-70.46	256.33	1,648.15	12.68
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	55.72	1,547.34	131.79	55.75	1,550.19	214.94
6.	Equity Share Capital	47.61	47.61	47.61	47.61	47.61	47.61
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet	-	5,425.05	-	-	5,551.24	-
8.	Earnings Per Share (of Rs. 1/- each) (Not annualized) —	E 20	24 56	1 40	E 20	24.60	0.07
	1. Basic:	5.38	34.56	-1.48	5.38	34.62	0.27

2. Diluted

(a) The above results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on May 30, 2022.

(b) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SERI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the website of the Stock Exchange at www.bseindia.com at Company's website: www.ggdandekar.com.

For and on Behalf of the Board

Place: Pune Date: May 30, 2022

Pranay Deshpande Additional (Executive) Director (DIN: 06467549)

THE BYKE HOSPITALITY LIMITED Reg Office: Shree Shakambhari Corporate Park, Plot No 156-158, J.B. Nagar, Andheri (East), Mumbai - 400099 CIN NO: L67190MH1990PLC056009 | Tel No: +91-22-6707 9666; Fax: +91-22-6707-9959

5.38 34.56 -1.48 5.38 34.62

Website: www.thebyke.com | Email Id: investors.care@thebyke.com Extract of Audited Financial Results for the Quarter & Year Ended March 31, 2022

Rs. In Lakn's (except Ex								
Sr.	Particulars	Q	uarter Ended	Year Ended				
No.	N. Particulars		December 31, 2021 (Unaudited)	March 31, 2021 (Audited)	March 31, 2022 (Audited)	March 31, 2021 (Audited)		
1	Total Income from Operations (Net)	3,331.03	3,177.28	2297.27	9415.28	6650.35		
2	Net Profit for the period (before tax and Exceptional Item and Extra ordinary Item)	12.82	-209.18	-98.19	-1568.04	-1991.88		
3	Net Profit for the period after Tax	77.45	-137.28	-73.46	-1282.27	-1823.84		
4	Other Comprehensive Income (net of Income Tax)	7.05	-	7.55	7.05	7.55		
5	Total Comprehensive Income	84.49	-137.28	-65.91	-1275.22	1816.29		
6	Paid Up Equity Share Capital (Face Value Re.10/-)	4009.78	4009.78	4009.78	4009.78	4009.78		
7	(I) Earnings per Share (EPS) (Face Value of RS.10/- each) (not annualised)				-			
	(a) Basic	0.19	-0.34	-0.18	-3.20	-4.55		
	(b) Diluted	0.19	-0.34	-0.18	-3.20	-4.55		

(b) Diluted

1. The above audited financial results for the quarter and year ended March 31, 2022 have been reviewed by the Audi Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on May 30, 2022. The Statutory Auditors of the Company, Bilimoria Mehta & Co., Chartered Accountants, have audited the above financial results for the quarter and year ended March 31, 2022. There is no qualification in the report issued by the statutory Auditor.

The above results are prepared in compliance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and notified by the Ministry of Corporate Affairs under the Companies (Indian Accounting

Standards) Rules, 2015 (as amended) and other accounting principles generally accepted in India.

3. The Company is engaged in Hospitality business, consequently the Company does not have separate reportable business

egment for the quarter and year ended March 31, 2022. 4. The business has been impacted during the year on account of COVID-19. During the first three months of the year, the company witnessed softer revenues due to the second wave of COVID-19 and consequent lockdowns in several states cross the country. Also there was a third wave in the month of January 2022, resulting in restrictions in some states, which als adversely impacted the revenues. However,with increased vaccinations and consequent reduction in number of cases and

easing of all restrictions, the company has witnessed recovery in its business The Company has assessed the possible impact of COVID-19 in preparation of the financial results, including but not limited to its assessment of liquidity and going concern assumption and impact on revenues and costs. The Company has considered nternal and external sources of information and has performed sensitivity analysis on the assumptions used and based o current estimates, expects to recover the carrying amount of these assets. The impact of Covid-19 may be different from that stimated as at the date of approval of these financial results and the Company will continue to closely monitor any mate changes to future economic conditions.

5. The figures of the previous year / period have been regrouped / rearranged to make them comparable with the figures of the current period.

6. Figures for the quarter ended March 31, 2022 and March 31, 2021 as reported In these financial results, are the balancing figures between audited figures in respect of full financial years and the published year to date figures upto the end of the third

The above results of the Company are available on the Company's website www.thebyke.com and also or

(Anil Patodia) Chairman & Managing Director DIN- 00073993 Place: Mumbai Date: 30 May, 2022

STEPHANOTIS FINANCE LIMITED

(Formerly known as VORA Constructions Ltd) CIN: L45200MH1985PLC036089

Regd Off: 3, Ground Floor Durga Chambers, Veena Industrial Estate, Off Veera Desai Road, Andheri (West), Mumbai MH 400053 IN

Sr.	Particulars		Quarter End	ed	Twelve months Ended		
No.	CONTINUING OPERATION	31-03-2022 (Audited)	31-12-2021 (Unaudited)	31-03-2021 (Audited)	31-03-2022 (Audited)	31-03-202 (Audited)	
1	Total Revenue from Operation	34.68	37.10	18.24	132.49	74.31	
2	Profit/(Loss) before Exceptional Items and Tax	8.18	(0.06)	(2.15)	(3.10)	2.07	
3	Profit/(Loss) before Tax (after Exceptional Items)	8.18	(0.06)	(2.15)	(3.10)	2.07	
4	Profit/(Loss) after Exceptional Items and Tax	6.38	(0.05)	(1.69)	(2.42)	(1.61)	
5	Total Comprehensive Income for the period (after tax)	(11.06)	11.98	6.83	40.65	5.84	
6	Paid -up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	644.94	644.94	644.94	644.94	644.94	
7	Other Equity as per Balance Sheet	1911.96	-	1871.32	1911.96	1871.32	
8	Earning per Equity Share						
[1. Basic	0.10	(0.00)	(0.03)	(0.04)	(0.03)	
	2. Diluted	0.10	(0.00)	(0.03)	(0.04)	(0.03)	

Board of Directors at their respective meeting held on May 30, 2022. The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and year ended March 31, 2022, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and Company's website.

By Order of the Board For STEPHANOTIS FINANCE LIMITED SURESHBABU MALGE (DIN: 01481222) **Managing Director**

Place : Mumbai

Date: 31-05-2022

Dhanlaxmi Fabrics Ltd.

CIN: L17120MH1992PLC068861

TÜV -

Regd. Office: Bhopar Village, Manpada Road, Dombivli (E), Thane-Dist-421 204. Tel: 0251-2870589, 2870590 / 91 / 92, Fax: 0251-2870545 E-mail: info@dfl.net.in, Website: www.dfl.net.in

BSE Code: 521151

Extract of standalone Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2022

Particulars	Quarter Ending	Quarter Ending	Year Ending	Year Ending
	31.03.2022	31.12.2021	31.03.2022	31.03.2021
	(Audited)	(Un audited)	(Audited)	(Audited)
Total income from operations	2,290.350	1,540.940	6,569.870	4,335.140
Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	76.94	(47.410)	54.060	46.930
Net Profit/(Loss) for the period after tax (after Extraordinary items)	76.94	(47.410)	54.060	46.930
Equity Share Capital (Face Value of the shares Rs 10/-)	858.110	858.110	858.110	858.110
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the				
Balance Sheet of previous year)	-	-		
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs 10/- each)				
Basic :	0.900	(0.550)	0.630	0.550
Diluted:	0.900	(0.550)	0.630	0.550
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs 10 /- each)				
Basic:	(0.410)	(0.550)	0.630	0.550
Diluted :	(0.410)	(0.550)	0.630	0.550
Note: (1). The above Standalone results have been reviewed by Audit	1	1 ,		

Note: 11). The adove standardine results have been reviewed by Addit Committee in their meeting held on 30th May, 2022 and have been approved by the Board of Directors in their meeting held on 30th May, 2022. (2). The above is an extract of the detailed format of year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and year ended Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com) and on the Company's website (www.dfl.net.in)

Extract of Consolidated Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2022

				(· to:a.to)
Particulars	Quarter Ending	Quarter Ending	Year Ending	Year Ending
	31.03.2022	31.12.2021	31.03.2022	31.03.2021
	(Audited)	(Un audited)	(Audited)	(Audited)
Total income from operations	2,371.650	1,753.010	7,101.950	4,747.060
Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	61.290	(50.800)	61.620	75.410
Net Profit/(Loss) for the period after tax (after Extraordinary items)	61.290	(50.800)	61.620	75.410
Equity Share Capital (Face Value of the shares Rs 10/-)	858.110	858.110	858.110	858.110
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the				
Balance Sheet of previous year)	-	-		-
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs 10/- each)				
Basic :	0.710	(0.590)	072	0.880
Diluted:	0.710	(0.590)	072	0.880
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs 10 /- each)				
Basic:	0.710	(0.590)	072	
Diluted:	0.710	(0.590)	072	0.880
Note: (1) The above Consolidated results have been reviewed by Audi	t Committee in th	eir meeting held (nn 30th May 2	022 and have

been approved by the Board of Directors in their meeting held on 30th May, 2022. (2). The above is an extract of the detailed format of year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the guarter and year ended Financial Results are available on the Stock Exchange websites, (www.bseindia.com) and on the Company's website (www.dfl.net.in)

For Dhanlaxmi Fabrics Ltd. Vinod Jhawar Managing Director



ii) Basic & diluted EPS after Extraordinary items in rupees

INDO AMINES LIMITED

CIN: L99999MH1992PLC070022 Regd. Office : W-44, PHASE II, M.I.D.C., DOMBIVLI (EAST), DIST. THANE – 421 203. Tel No.91 251 2871354/2870941/2873529/2870939 Web site: www.indoaminesItd.com Email ID:- shares@indoaminesItd.com

0.35

0.35

1.35

2.37

3.26

Consolidated Financial Result Quarter ended December, 2021 Quarter ended Quarter ended March 2022 March 2022 March 2022 March 2021 March 2021 December, 2021 March 2021 22,142.02 1 Revenue from operation 19,549.34 15.564.01 78.018.43 53,935.43 21,379.85 21,157.12 15.629.44 78.603.72 54.053.21 2 Other Income 133.56 303.80 211.34 1.027.84 711.04 95.87 331.27 248.34 1.035.64 805.71 22,275.59 19,853.14 15.877.78 3 Total Income 15,775.35 79.046.27 54.646.47 21.475.72 21,488.39 79.639.36 54,858.92 1.204.90 628.3 4 Net Profit for the period (before tax, Exceptional and/o 1,865.1 3,518.35 4,307.51 551.21 1,234.05 2,073.43 3,451.49 4,898.83 Extraordinary items) 5 Net Profit for the period before tax (after Exceptional and/o 1,204.9 3,518.35 4,898.83 1,865.1 4,307.5 551.2 1,234.05 2,073.43 3,451.49 Extraordinary items) 438.24 3,748.26 Net Profit for the period after tax (after Exceptional and/o 843.29 1,449.54 2,490.97 3,298.74 229.72 1,597.00 2,304.75 Extraordinary items) Total Comprehensive income for the period [Comprising 862.75 424.70 1,529.9 2,489.00 3,328.81 249.85 954.84 1,676.23 2,302.78 3,778.78 Profit/ Loss for the period (after tax) and othe Comprehensive income (after tax)] Paid-up equity share capital (Face Value o 3.534.88 3.534.88 3.534.88 3.534.88 3.534.88 3.534.88 3.534.88 3.534.88 3.534.88 3.534.88 Rs. 5/- each) Earning Face Value of Rs. 5/- each Per Share (EPS) (Earning per shares is not annualised.) i) Basic & diluted EPS before Extraordinary items in 1.22 0.60 3.5 4.71 1.35 2.37 3.26 5.35

Statement of Standalone and Consolidated Audited Financial Results for the Quarter and year ended 31st March, 2022

Note:

1. The above results were reviewed by the Audit Committee on May 30, 2022 and taken on record by the Board of Directors at its meeting held on May 30,2022. The statutory auditor of the company have carried out an audit of the aforesaid standalone results and have expressed an un-modified opinion of the same. 2. The audited financial statements have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind-AS) prescribed under section 133 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind-AS) prescribed under section 133 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendment rules thereafter. 3. The shareholders of the Company have approved the sub-division of one equity share having face value of Rs. 5/- each. The record date for the sub-division was January 15, 2022. Face value and number of shares have been re-stated accordingly. 4. The Board of Directors have recommended a payment of full & final dividend of Rupee 0.50 per equity share of the face value of Rs. 5/-each(10% of paid up equity share capital value) for the financial year ended 31st March 2022. The payment is subject to the approval of shareholders in the ensuing Annual General Meeting. 5. The Indian deserting the Code of a final, deals with edit of the Code and rules thereunders approved the Code on Social security, 2020 (the Code and full edits thereunders are yet to be notified. In view of this, the impact of the change, if any, will be assessed and recognized post notification of the relevant provisions. 6. The Company is primarily operating in only one business segment i.e. manufacturing of Chemicals, representing our business on the basis of geographies which are India, USA, Europe, Maladysia, China, Australia and Japan. Hence no segment reporting has been made. 7. The figures for the quarter ended March 31, 2022 and the corresponding quarter ended in the previous year, as reported in these financial results, are balancing figures between the audited figures i

3.51

4.71

2.16

2.16

0.60

3. Indo Amines (Europe) Ltd

Place: Dombivli, Thane

Rs. 5/- each

- . Indo Amines (Changzhou) Co Ltd 5. Indo Amines (Malaysia) SDN BHD.

 11. "The full format of the Standalone and Consolidated Financial Results for the quarter and year ended 31st March, 2022 are available on the Stock Exchange website - www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website

sd/-Vijay Palkar Managing Director & CEO DIN: 00136027

(₹ in lakhs)

5.35

MTNL Bhavan, 2nd Floor, Colaba Market, Colaba, Mumbai Recovery Proceeding No. 47 of 2021
Ex. No. 9 Next Date: 20/06/2025 ... Certificate Holder Kotak Mahindra Bank Ltd.

IN MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. - I

OFFICE OF THE RECOVERY OFFICER

1911. Gurdyal Surgan Singh & Anr. Certificate Debtor DEMAND NOTICE

1. Gurdyal Surgan Singh
Having his address at: Room No. 2325, Chawl No. 124, Group No. 07, Tagore Nagar, Vikhroli (East), Mumbal 400 083 And also at Green Park Co-op. Housing Society Ltd., Room No. E-10-4, Sector – 10, Kalamboli, Navi Mumbal – 410 218.

2. Pratap Singh Baldev Singh Pawar

Room No. 353-4223, 1st Floor, Tagore Nagar, Group No. 4, Vikhroli (East), Mumbai 400083

Mumbai 400083
In view of Recovery Certificate in TOA No. 749 of 2016 issued by the Hon'ble Presiding Officer, DRT-I, Mumbai ab amount of Rs. 13,16,193.56/- (Rupees Thirteen Lakhs Sixteen Thousand One Hundred Ninety Three and Paisa Fifty Six Only) is due against you. You are hereby called upon to deposit the above sum within 15 days of the receipt of the Notice, failing which the recovery shall be made in accordance with law accordance with law.

In addition to the aforesaid sum, you shall be liable to pay a) Simple interest @ 16.72% p.a. with monthly rest from the date of filing

ÓA i.e. 10.06.2014 till realization in full. b) All costs, charges and expenses incurred in respect of this Notice and other process that may be taken for recovering the sum of due.

Given under my hand and the seal of the Tribunal, this 23rd day of May,

Sd/-



(Ashu Kumar) Recovery Officer Mumbai D.R.T. - 1

बैंक ऑफ़ बड़ोदा Vasai (East) Branch: Gauri Appt.,

Ambica commercial Complex Bank of Baroda Vasai Road (E), Thane 401 210, India. Tel: 91-0250 2390650 / 2392409 / E-mail:vaseas@bankofbaroda.com, Website: www.bankofbaroda.co.in

BOB:VASEAS:NPA/7275 Date- 10/05/2022 NOTICE TO BORROWER (UNDER SUB-SECTION (2) OF SECTION 13 OF THE SARFAESI ACT, 2002)

BY REGISTERED A. D

Mr.Vijay Nyayadish Yadav (Borrower) & Mrs.Pinky Vijay Yadav (Co Borrower) Flat No. B/303 3rd Floor B Wing , Ekvira Complex building Number 2 CHSL, S No 156 Village Manvelpada, Near Manvelpada Talav Virar East, Taluka & Dist. Palghar- 401305 Re: Credit facilities with our Vasai (East) Branch

We refer to our sanctions dated 09-06-2007 and 16-07-2016 conveying sanction of various credit facilities and the terms of sanction. Pursuant to the above sanction you have availed and started utilising the credit facilities after providing security for the same, as hereinafter stated. The present outstanding in various loan/ credit facility accounts and the security interests created for such liability are as under:

Limit	Interest	0/s as on 20.04.2022	description of securities
Rs. 2,00,000/-	11.25% P.a	Rs. 87,457.00/-	Equitable Mortgage of Flat B 303 3rd Floor, Ekvira Complex,
Rs. 14,64,000/-	11.15% P.a	Rs. 7,77,142.35/-	Manvelpada Virar East
Rs.16,64,000/-		Rs.8,64,599.35	
	Rs. 2,00,000/- Rs. 14,64,000/-	Rs. 2,00,000/- Rs. 11.15%	Rs. 2,00,000/- P.a Rs. 87,457.00/- Rs. 11,15% Rs. 14,64,000/- P.a 7,77,142.35/-

Complete Address of Property Mortgaged:- Equitable Mortgage of Flat located at: Flat B 303 on 3rd Floor in B wing Ekvira Complex, Admeasuring 505 Square feet bearing survey No 156 Hissa Number 3A, 3B Situated at village Virar (East) Manvelpada, Taluka Vasai Dist Thane Registered in the name of Nyayadish Yadav and Mrs Pinky Vijay Yadav. 2. The outstanding stated above i.e. Rs.8,64,599.35/- is excluding unapplied interes

- till date and other legal charges if any.

 As you are aware, you have committed defaults in payment of interest or
- Consequent upon the defaults committed by you, your loan account has beer classified as non-performing asset on 20-04-2022 in accordance with the Reserve Bank of India directives and guidelines. In spite of our repeated requests and demands you have not repaid the overdue loans including interest thereon.
- demands you have not repaid the overdue loans including interest thereon. Having regard to your inability to meet your liabilities in respect of the credit facilities duly secured by various securities mentioned in para 1 above, and classification of your account as a non-performing asset, we hereby give you notice under subsection (2) of section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and call upon you to pay in full and discharge your liabilities to the Bank aggregating Rs.8,64,599.35/- + unapplied Interest wef 20-01-2022 till date and other legal charges as stated in para 1 above, within 60 days from the date of this notice. We further give you notice that failing payment of the above amount with interest till the date of payment, we shall be free to exercise all or any of the rights under sub-section (4) of section 13 of the said Act, which please note. (4) of section 13 of the said Act, which please note
- Please note that, interest will continue to accrue at the rates specified in para above for each credit facility until payment in full.
- . We invite your attention to sub-section 13 of the said Act in terms of which you are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining our prior written consent. We may add that non-compliance with the above provision contained in section 13(13) of the said Act, is an offence punishable under section 29 of the Act.
- . We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act in terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered by you, at any time before the date of publication of notice for public auction/ inviting quotations/tender /private treaty. Please note that after publication of the notice as above, your right to redeem the secured assets will not be available.
- Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which we may have, including without limitation, the right to make further demands in respect of sums owing

Yours faithfully (Ravendra Mohan Gupta) Chief Manager, Authorised Officer



Mumbai North Zone Bank of India Building, 2nd Floor, S. V. Road, Malad (West), Mumbai - 400 0 ARD email ID: assetrecovery.MNZ@bankofindia.co.in

Ref No: DAH/ADV/7511-154/2022-23Date: 06-05-2022 By Courier / Registered Post A/D Post

Mr. Vijaykumar Bhikkhu Pal

Mrs. Moni Vijay Pal Flat No. M/304, Nirmal Plaza, Near Nest Residency

Palghar - Mahim Road, Palghar - 401404 NOTICE U/S 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF

FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002 At the request made by you, the Bank has granted to you various credit facilities aggregating to an amount of Rs. 19.47,400/-. We give hereunder details of various credit facilities granted by us and the outstanding dues thereunder as on the date of this notice:

l	Nature of Facility	Sanction Limit	Outstanding Dues	UCI	Total dues
l	Home Loan	Rs.18.87,400/-	Rs.20,75,677.47/-	Rs.25,065.80/-	Rs.21,00,743.27/-
l	Personal Loan	Rs. 60,000/-	Rs.62,649.12/-	Rs.2.055.15/-	Rs.64,704.27/-

- The aforesaid credit facilities granted by the Bank are secured by the following sets / securities (particulars of properties/assets charged to Bank): Flat No. 304, M Wing, Nirmal Plaza, Near Nest Residency, Palghar - Mahim Road, Vidya Nagar, Type-A, on NA Survey No. 82/6, 99/2, 100/2, 118/4 AND Survey No. 82/6, 99/2, 110/2, 118/4 of Village - Tembhode, Tal. Dist. Palghar - 401 404.
- As you have defaulted in repayment of your dues to the Bank under the said credit facilities, we have classified your account as Non-Performing Asset with effect from 28-03-2022 in accordance with the directions/guidelines issued by the Reserve Bank of India.
- For the reasons stated above, we hereby give you notice under Section 13(2) of the above noted Act and call upon you to discharge in full your liabilities by paying to the Bank sum of Rs.21.65.447.54 (contractual dues up to the date of notice) with further interest thereon @9.35%p.a. compounded with monthly rests, and all costs, charges and expenses incurred by the Bank, till repayment by you within a period of 60 days from the date of this notice, failing which please note that we will entirely at your risks as to costs and consequences exercise the powers vested with the Bank under Section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, against the secured assets mentioned above.
- While we call upon you to discharge your liability as above by payment of the entire dues to the Bank together with applicable interest, all costs, charges and expenses incurred by the Bank till repayment and redeem the secured assets, within the riod mentioned above, please take important note that as per section 13(8) of the SARFAESI Act, the right of redemption of secured assets will be available to you only till the date of publication of notice for public auction or inviting quotations or tender from public or private treaty for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets.
- The amounts realized from exercising the powers mentioned above, will firstly be applied in payment of all costs, charges and expenses which are incurred by us and/or any expenses incidental thereto, and secondly in discharge of the Bank's dues as mentioned above with contractual interest from the date of this notice till the date of actual realization and the residue of the money, if any, after the Bank's entire dues, the residue of the money, if any shall be paid to you.
- If the said dues are not fully recovered from the proceeds realized in the course of exercise of the said powers against the secured assets, we reserve our right to proceed against you and your other assets including by filing legal / recovery actions before Debts Recovery Tribunal/Courts, for recovery of the balance amount due along with all costs etc. incidental thereto from you.
- Please take note that as per Sub-section (13) of the aforesaid Act, after receipt of this notice, you are restrained from transferring or creating any encumbrances on the aforesaid secured assets whether by way of sale, lease, license, gift, and mortgage or otherwise any of the secured assets referred to in this notice. The undersigned is a duly authorized officer of the Bank to issue this notice and
- exercise powers under Section 13 of aforesaid act. 10. Needless to mention that this notice is addressed to you without prejudice to any

other right or remedy available to the Bank

AUTHORISED OFFICER


Date: 06-05-2022

2. Pratap Singh Baldev Singh Pawar
Having her address at : 8A, Sita Estate, A-Wing, 1st Floor, Vashi Naka,
Mahul Road, Aziz Baug, Chembur Near RCF Police Station, Mumbai 400



Dhanlaxmi Fabrics Ltd.

CIN: L17120MH1992PLC068861



BSE Code: 521151

Extract of standalone Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2022

			1	(Rs. In Lakhs)
Particulars	Quarter Ending	Quarter Ending	Year Ending	Year Ending
	31.03.2022	31.12.2021	31.03.2022	31.03.2021
	(Audited)	(Un audited)	(Audited)	(Audited)
Total income from operations	2,290.350	1,540.940	6,569.870	4,335.140
Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	76.94	(47.410)	54.060	46.930
Net Profit/(Loss) for the period after tax (after Extraordinary items)	76.94	(47.410)	54.060	46.930
Equity Share Capital (Face Value of the shares Rs 10/-)	858.110	858.110	858.110	858.110
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the				
Balance Sheet of previous year)	-	-		-
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs 10/- each)				
Basic:	0.900	(0.550)	0.630	0.550
Diluted:	0.900	(0.550)	0.630	0.550
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs 10 /- each)				
Basic:	(0.410)	(0.550)	0.630	0.550
Diluted :	(0.410)	(0.550)	0.630	0.550
Note: (1). The above Standalone results have been reviewed by Audit	Committee in the	ir meeting held o	n 30th May, 2	022 and have

been approved by the Board of Directors in their meeting held on 30th May, 2022. (2). The above is an extract of the detailed format of year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and year ended Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com) and on the Company's website (www.dfl.net.in)

Extract of Consolidated Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2022

Particulars	Quarter Ending	Quarter Ending	Year Ending	Year Ending
	31.03.2022	31.12.2021	31.03.2022	31.03.2021
	(Audited)	(Un audited)	(Audited)	(Audited)
Total income from operations	2,371.650	1,753.010	7,101.950	4,747.060
Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	61.290	(50.800)	61.620	
Net Profit/(Loss) for the period after tax (after Extraordinary items)	61.290	(50.800)	61.620	75.410
Equity Share Capital (Face Value of the shares Rs 10/-)	858.110	858.110	858.110	858.110
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the				-
Balance Sheet of previous year)	-	-		
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs 10/- each)				
Basic :	0.710	(0.590)	072	0.880
Diluted:	0.710	(0.590)	072	0.880
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs 10 /- each)		·		
Basic:	0.710	(0.590)	072	0.880
Diluted :	0.710	(0.590)	072	0.880

been approved by the Board of Directors in their meeting held on 30th May, 2022. (2). The above is an extract of the detailed format of year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and year ended Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com) and on the Company's website (www.dfl.net.in)

SP Imperial Star Private Limited

Regd Off.: Shapporji Pallonji Centre, 41/44, Minoo Desai Marg, Colaba, Mumbai - 400005, Maharashtra, India.

Statement of Audited financial statement for the quarter year ended March 31, 2022

[Regulation 52(8), read with Regulation 52(4), of SEBI (LODR) Regulations, 2015]

3 months ended

March 31, 2022

Audited

4.000

(5,90,291)

(5,90,291)

(5,90,291)

(5,90,291)

(71,74,744)

(71,74,244)

1,49,01,329

(11,805.82)

(11,805.82)

0.00015 times

0.03260 times

The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are

Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to BSE Limited and can be accessed on its website

Net worth of the Company is negative therefore the Debt Equity ratio is not applicable.

The above audited financial results i.e. the Balance Sheet and the Statement of Profit and Loss for the guarter ended were approved by the Board of

Directors at its meeting held on May 30, 2022. The quarterly results ended March 31, 2022 have been audited by the Statutory Auditors of the Company.

For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52(4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements)

Previous year's figures have been regrouped and reclassified, wherever necessary, to make them comparable with current year figures.

500

NA

CIN: U74999MH2016PTC274669

Place Mumbai Date: 30.05.2022

Particulars

Net Profit / (Loss) for the period (before Tax.

Net Profit / (Loss) for the period before tax (after

Exceptional and/or Extraordinary items)

Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after

Exceptional and/or Extraordinary items)

Total Comprehensive Income for the period

Reserves (excluding Revaluation Reserve)

Outstanding Redeemable Preference Shares

available on the websites of the BSE Limited.

Earnings Per Share (of Rs. 10 /- each) (for continuing and

[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]

Total income from operations

Paid up Equity Share Capital

Security Premium account

Debt Equity Ratio (refer note 4)

discontinued operations) -

Capital Redemption Reserve Debenture Redemption Reserve

Debt Service Coverage Ratio

Interest Service Coverage Ratio

Net worth

1. Basic 2. Diluted

Outstanding Debt

10

13

15

16

Public Notice

TÜV

For Dhanlaxmi Fabrics Ltd.

Vinod Jhawai

3 months ended

March 31, 2021

Unaudited

(5,19,501)

(5,19,501)

(5,19,475)

(5,19,475)

(49,46,619)

(49,46,119)

1,31,30,166

(10,389.50)

(10,389.50)

0.03260 times

0.03260 times

For and on behalf of the Board of

Kartik Uday Deuskar

Managing Director (DIN: 07774089)

SP Imperial Star Private Limited

500

NA

15,000

Managing Director

Take notice that Registrar of Cooperative societies K/West, ward Mumbai by his order has directed transfer of Flat No. E-203 in the The Unity Complex Co-op. Hsg Society Ltd. in the name of Mr. Jahangi

Accordingly the under named society hereby call upon by this public notice objection if any for the said transfer of Flat No. E-203 in the name of Mr. Jahangir Shaikh Objection if any be addressed to the secretary of the under named society within seven days from date of publication of this public notice. Date: 1st June 2022

> Secretary The Unity Complex Co-op Hsg Society Ltd. Versova Yari Road, Andheri (West), Mumbai - 400061.

जाहीर नोटीस जाहीर नोटीसीद्वारे तमाम लोकांना व .. संबंधितांना कळविण्यात येते की जुना सर्व्हे क्र १२०, नवीन सर्वे क्र.१८, हिस्सा कॅ. १,२, ३/^९ (अ), ३/२ (ब) आणि त्यावर स्थित असलेले यु ट॰ सी रिसैट (मिळकत क्र. १) आणि ऑन द रॉक य गवाचा बंगला (मिळकत क्र.२) मौजे चौक डोंगरी व्हाया उत्तन, भाईंदर, जिल्हा ठाणे येथे असून र्त मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येत आहे. यापुढे वरील उल्लेखीत मिळकत क्र.१ व मिळकत क्र. २ यांना सदरह मिळकती असे संबोधण्यात येईल.

सदरहु मिळकती या माझे पक्षकार डॉ. गोपाल केवलरमानी आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य मुंबई यांच्या निर्विवाद ताब्यात, कब्जा वहिवाटीत व मालकीच्या आहेत. माझे पक्षका यांना अलिकडेच असे लक्षात आले आहे की. काही त्रयस्थ इसम् / व्यक्ती या सदरह मिळकतींबाबर आपली खोटी मालकी अथवा ताबा असल्याचे प्रमाजात भासवित असुन त्याचा गैरफायदा घेत आहेत. परंतु अशा इसमांचा सदरहु मिळकतींबाबत ोणत्याही प्रकारचा हक्क. हितसंबंध. ताब कब्जेवहिवाट अथवा मालकी नाही

तरी संबंधितांनी यांची कृपया गंभीरपणे नोंद घ्यार्व मंदार कु दिवेकर वकील यशोद लोकमान्य आळी, अहिल्या देवी बागेजवळ चर्र्ड, ठाणे (प) ४००६०

(Rupees in thousands)

Year ended

March 31, 2021

Audited

(19,94,858)

(19,94,858)

(19,94,832)

(19,94,832)

(49,46,619)

(49,46,119)

1,31,30,166

(39,896.65)

(39.896.65)

0.03618 times

0.03618 times

500

Nil

NA

15.000

Starlog Enterprises Limited

501, Sukh Sagar, N. S. Patkar Marg, Mumbai – 400007 Tel: 022- 69071234 Fax: 022-23687015 Email: hq@starlog.in, Web: www.starlog.in CIN: L63010MH1983PLC031578

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2022

₹. In Lakhs except per share data										
		S	TANDALON	IE.			CO	ED		
	Q	Quarter Ended Year ended			Quarter Ended			Year ended		
Particulars	31.03.2022 IND-AS Unaudited	IND-AS	IND-AS	31.03.2022 IND-AS Audited	IND-AS	31.03.2022 IND-AS Unaudited	IND-AS	31.03.2021 IND-AS Unaudited	IND-AS	31.03.202 IND-AS Audited
Revenue from Operations	300.24	394.75	544.89	1,448.24	1,813.73	4,364.61	4,408.36	4,881.50	17,876.98	17,095.15
Profit/(Loss) before exceptional items and tax	(741.49)	(647.34)	(156.88)	(2,950.67)	(2,682.87)	(1,069.77)	(1,343.15)	(282.21)	(5,210.47)	(4,772.17
3.Profit/(Loss) before tax	(1,181.41)	(647.34)	(527.90)	(2,671.45)	(3,053.89)	(1,509.68)	(1,343.15)	(653.23)	(4,931.24)	(5,143.19
4.Profit/(Loss) after tax	(1,181.41)	(647.34)	(527.90)	(2,671.45)	(3,053.89)	(1,541.20)	(1,343.15)	(654.53)	(4,966.05)	(5,145.55
5.Total Other Comprehensive income (net of tax)	0	0	0	0	0	0	0	0	0	0
6.Total Comprehensive income for the period										
(Comprising Profit / (Loss) and Other Comprehensive								L		
Income for the period)	(1,195.88)	(647.34)	(527.90)	(2,685.92)	(3,053.89)	(1,546.07)	(1,343.15)	(648.99)	(4,970.92)	(5,140.01)
7. Paid Up Equity Share Capital]				
(Face Value Rs. 10/- Each)	1,197.00	1,197.00	1,197.00	1,197.00	1,197.00	1,197.00	1,197.00	1,197.00	1,197.00	1,197.00
8.Earnings per equity share (for continuing and										
discontinued operations) (Not Annualised) (In Rs.)]				
a. Basic	(9.87)	(5.41)			(25.51)	, ,	(8.62)		(32.63)	(29.91
b. Diluted	(9.87)	(5.41)	(4.41)	(22.32)	(25.51)	¯ (11.30)¯	(8.62)	(5.62)	(32.63)	(29.91

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the quarter & year ended 31st March, 2022 filed with the Stock Exchaneges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financials Results is available on the Bombay Stock Exchange website (www.bseindia.com) and also on the Company's website www.starlog.in.

Starlog Enterprises Limited

Saket Agarwal Place: Mumbai Date: 30.05.2022 Managing Director (DIN 00162608)

NOTICE

Notice is hereby given to public at large that the branch office of Tata Motors Finance Itd. situated at SHOP NO-11 & 12, VEERBHDRA COMPLEX, LAXMI ROAD, RAHTA-423107, MAHARASHTRA, will be closing on 20th Aug'22 and the same branch will be operating from RNCOMPLEX, OFFICE NO- 6, 2ND FLOOR, NEAR ICICI BANK, NEXT TO **BUS STAND, NEAR MANMAD** ROAD, RAHTA-423107 AHMEDNAGAR MAHARASHTRA, 21st Aug'22

onwards.

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that Share certificate Notice is hereby given that Share certificate no 2, for 5 (five) ordinary shares bearing Distinctive Nos from 1-5 of Space Age Apartments Co-op Housing Society situated at 101, Space Age Apartments Co-op Housing Society, Din Quarry Road, Deonar, Mumbal — 400088 in the name of Mr. Ajay Natarajan Mr. C. V. Natarajan have/ has been reported lost / misplaced and an application has bee made by them to the society for issue of

duplicate share certificate. he society hereby invites claims or objection (in writing) for issuance of duplicate share certificate within the period of 14 (fourteen days from the date publication of this notice f no claims / objections are received durin his period the society shall be free to iss

this period the duplicate share certificate.

For and on behalf of Space Age Apartments Co-or Housing Society Secretary

MINI DIAMONDS INDIA LIMITED

CIN L36912MH1987PLC042515

Unit No /1 Gr. Floor, Hitex Industries S. V. Road, B.H.D Dahisar Petrol Pump, Dahisar (East) Mumbai, Maharashtra 400068. @minidiamonds.net | Website: www.minidiamonds.net | Tel.: 022 49641850

Extract of Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March 2022

Sr.	Particular	Quarte	r Ended	Year	Ended
No.		31/03/22	31/03/21	31/03/22	31/03/21
1	Total revenue from operations	3,168.36	1,414.73	9,068.28	2,060.85
2	Other Income	0.02	0.02	0.02	0.02
3	Net Profit/(Loss) for the period (before tax and Exceptional items)	(20.40)	22.76	22.16	14.57
4	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items)	(20.40)	22.76	22.16	14.57
5	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	(21.20)	25.19	21.36	14.21
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(21.20)	25.19	21.36	14.21
7	Equity Share Capital	345.00	345.00	345.00	345.00
8	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	229.67	226.05
9	Earning Per Share (of Rs. 10/-each) (for continuing and discontinued operations) a) Basic and diluted	185	29		

. The Statutory Auditors have audited the above results pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements Regulations, 2015 and the same are reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their meeting held

n 30th May 2022.

2. The company's main business segment is manufacturing of Gems & Jewellery, Hence, there are no separate reportable segments as per Ind AS 108 "Operating Segment".
3. Figure of the previous period/year have been regrouped and reclassified to conform to the classification of current period, wherever considered necessary.

3- Figure of the periods periody year have been regouped and reclassified to conform to the classification of current period, wherever considered necessary.

4- The above is the Quarterly and Yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

5- The full format of the Quarterly and Yearly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and company's website www.minidiamonds.net

For MINI DIAMONDS INDIA LIMITED

Upendra Shah Chairman and Managing Director Date: 30th May, 2022 DIN 00748451

(before extraordinary items) (of ₹ 10/- each)

HIND ALUMINIUM INDUSTRIES LTD.

(CIN: L28920MH1987PLC043472) Regd. Office: B-1, Tulsi Vihar, Dr. A. B. Road, Worli Naka, Mumbai - 400 018. Telephone: 022-40457100 Fax: 022-24936888;

E-mail: hind@associatedgroup.com; Website: www.associatedgroup.com/hail/investors.htm

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2022

	FOR THE QUA	ARTER AN	D YEAR E	NDED 319	ST MARCH	, 2022	(Figui	es ₹ in Crores	s except EPS)	
			St	andalone		Consolidated				
	Particulars	Quarter	Year	Quarter	Year	Quarter	Year	Quarter	Year	
Sr.		ended	ended	ended	ended	ended	ended	ended	ended	
No.		31.03.2022	31.03.2022	31.03.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2022	31.03.2021	31.12.2021	
		Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	
1	Revenue from Operation	1.23	23.58	8.62	85.31	1.25	24.30	9.04	95.68	
2	Net Profit/(Loss) from the period (before Tax,									
ı	Exceptional and/or Extraordinary items)	(2.96)	(2.57)	(3.54)	(17.62)	(4.34)	(4.11)	(4.72)	(19.23)	
3	Net Profit/(Loss) from the period before Tax									
ı	(after Exceptional and/or Extraordinary items)	(2.96)	(2.57)	(3.54)	(17.62)	(4.34)	(4.11)	(4.72)	(19.23)	
4	Net Profit/(Loss) from the period after Tax									
ı	(after Exceptional and/or Extraordinary items)	(2.05)	(0.77)	(2.84)	(13.32)	(4.45)	(3.33)	(3.73)	(14.64)	
5	Total Comprehensive Income for the period									
ı	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)									
ı	and Other Comprehensive Income (after tax)]	(1.91)	(0.62)	(2.36)	(12.80)	(4.31)	(3.18)	(3.25)	(14.12)	
6	Equity Share Capital	6.30	6.30	6.30	6.30	6.30	6.30	6.30	6.30	
7	Reserves (excluding Revaluation Reserve as									
ı	shown in the Balance Sheet of previous year)	-	56.35	-	56.97	-	51.02	-	50.63	
8	Earning Per Share (EPS)			1	1					

Diluted Notes:

Dated: May 30, 2022

The above is an extract of the detailed Standalone and Consolidated financial results for the year ended 31st March, 2022 filed with BSE Limited under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated financial results for the quarter and year ended 31st March, 2022 are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.associatedgroup.com.

For Hind Aluminium Industries Ltd

(5.92)

(23.24)

(5.29)

(Shailesh Daga) Managing Director DIN: 00074225

Date: May 30,2022

Place: Mumbai

पेट्रोकेमिकल्स लिमिटेड

नोंदणी कार्यालय: सावरोली खारपाडा रोड, वशिवल्ली गांव, पी.ओ. पातालगंगा, तालुका खालापूर, जि. रायगड – ४१०२२०, महाराष्ट्र दूर. क्र.: (०२१९२) २५०३२९ / २५१२११; ईमेल: rama@ramagroup.co.in; वेबसाईट: www.ramapetrochemicals.com कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन क्र.: एल२३२००एमएच१९८५पीएलसी०३५१८७

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षअखेरसाठी अलिप्त आणि एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(क लाखांन

(3.25)

									(%. লান্ধান)
	तपशील	अलिप्त				एकत्रित			
अनु. क्र.		संपलेली तिमाही			संपलेले वर्ष	संपलेली तिमाही संपलेले व			संपलेले वर्ष
317.		३१.०३.२०२२ (लेखापरिक्षात)	३१.१२.२०२१ (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२२ (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२२ (लेखापरिक्षात)	३१.१२.२०२१ (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२२ (लेखापरिक्षित)
9	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	६७. 9७	४३.०५	(७७.७८)	9७९.२७	६८.०१	४३.०५	(७७.४७)	9८०.9७
२	कालावधीसाठी कर आणि अपवादात्मक बाबींपूर्वी नफा/(तोटा)	9६.९३	(४.३१)	(४६.९८)	(٩.५३)	9६,३४	(४.६१)	(४७.४७)	(२.९९)
3	कालावधीसाठी करपूर्व अपवादात्मक बाबींनंतर नफा/(तोटा)	9६.९३	(४.३१)	(४६.९८)	(१.५३)	9६.३४	(४.६१)	(४७.४७)	(२.९९)
8	कालावधीसाठी करोत्तर नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	9६.९३	(४.३१)	(४६.९८)	(१.५३)	9६.३४	(४.६१)	(४७.४७)	(२.९९)
ч	करानंतर प्रवर्तनातून खंडित मुदतीसाठी नफा/(तोटा)	_	_	(३.६६)	_	ı	_	(३.६६)	-
Ę	इतर सर्वसमावेशक उत्पन्न/(खर्च)	0.46	(0.08)	0.99	0.39	0.4८	(0.08)	0.99	0.39
Ø	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक नफा/(तोटा)	90.49	(४.३७)	(४९.६५)	(१.१४)	१६.९२	(४.६७)	(५०.१४)	(२.६०)
۷	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू. १०/– प्रति भाग)	१,०४६.९४	१,०४६.९४	१,०४६.९४	१,०४६.९४	१,०४६.९४	१,०४६.९४	१,०४६.९४	१,०४६.९४
8	प्रति समभाग प्राप्ती (अवार्षिक) (प्रति भाग रू. १०/- चे)								
	मुलभूत –	0.90	(0.08)	(০.४७)	(0.09)	0.9६	(0.08)	(0.8८)	(०.०२)
	सौम्पिकृत –	0.90	(٥.०४)	(0.80)	(0.09)	0.9६	(80.0)	(٥.४८)	(०.०२)

१. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे सादर केलेल्या तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांच संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट www.bseindia.com वर आणि आमच्या वेबसाईटच्या वित्तीय अनुभागांतर्गत http://www.ramapetrochemicals.com येथे उपलब्ध आहे.

कोविड १९ साथीचा रोग आणि रशिया – युक्रेन संघर्ष लक्षात घेता, व्यवस्थापनाने, उपलब्ध माहितीच्या स्रोतांच्या आधारे आर्थिकमूल्यमान केले आहे आणि असा निष्कर्ष काढला आहे की ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षांच्या आर्थिकनिकालावर त्याचा कोणताही महत्वर्पूर्ण प्रभाव नाही. कंपनी या घडामोडींचे बारकाईने निरीक्षण करत राहील.

३. लेखापरिक्षण समितीने वरील निष्कर्षांचे पुनर्विलोकन करून त्यांची शिफारस केली आणि ३० मे, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने ते मंजुर केले.

रामा पेट्रोकिमिकल्स लि. साठी एच. डी. रामसिंघानी व्यवस्थापकी य संचालक

<u>जाहीर नोटिस</u>

(7.06)

श्री. रतनलाल रामिकसन टेलर आणि श्रीमती. भवरी रतनलाल टेलर (मयत) यांचे सेफ डिपॉझिट लॉकर बँकेच्या घाटकोपर पश्चिम शाखेमध्ये होते. सदर लॉकर मधील चीज वस्तुंवर मयत व्यक्तीचे कायदेशीर वारसदार म्हणून श्री. दिनेश रतनलाल टेलर यांनी हक्क सांगितला असून त्यांनी बँकेला असे निवेदन दिले आहे की त्यांच्याशिवाय अन्य कोणीही वारसदार नाहीत. सदर हक्कदारांच्या निवेदनावर विश्वासून बँक वरील लॉकरमधील चीज वस्तू हक्कदारांना देण्यास आवश्यक मंजूरी करू शकेल.

तेंव्हा या बाबतीत जनकल्याण सहकारी बँक लि. चेंब्र जाहीर नोटीस देत आहे की वर दिलेल्या व्यक्तींशिवाय सदर मयत व्यक्तीचे इतर कोणी कायदेशीर वारसदार असतील तर त्यांनी पुढे येऊन बँकेला हि जाहीर नोटीस प्रसिद्ध होण्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत लेखी स्वरुपात सत्य परिस्थितीसह आपली निवेदने सादर करावीत. जर नमूद केलेल्या कालावधीत बँकेला कोणतेही निवेदन मिळाले नाही तर बँक वरील हक्कदारांचे हक्क मंजूर करण्याची कार्यवाही पूर्ण करील. एक महिन्यानंतर प्राप्त झालेले कोणतेही, हरकत अथवा हक्काचा दावा कोणत्याही कारणासाठी दाखल करून घेतला जाणार नाही.

दिनांक - १ जून २०२२

जनकल्याण सहकारी बँक लि. मुंबई करिता मुख्य कार्यकारी अधिकारी, १४०, विवेक दर्शन, सिंधी सोसायटी , चेंबूर , मुंबई-७१.

PUBLIC NOTICE

anies (Incorporation) Rules, 20141 Adver ern Region, Maharashtra In the matter of sub-section (4) of Section anies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of Rule 30 of the Con Rules, 2014 AND In the matter of PRAYANI INDIA SOFTECH (OPC) PRIVATE LIMITED having it tered office at Flat – 502, Plot 34, Bliss Hsg. Soc., Sector 29, Vashi, Mur

Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make application to the Regional Director, Western Region, Maharashtra under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in term of the Special Resolution passed at the Meeting of Member held on 30 th May, 2022 to enable th Company to change its Registered Office from state of Maharashtra to State of Gujarat.

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered of of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing invest complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objection supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the egional Director, Western Region, Maharashtra at Everest 5 th Floor, 100 Marine Drive, Mum 400002, Maharashtra within fourteen days of the date of publication of this not icant Company at its registered office mentioned below. Regd office: Flat – 502, Plot 34 Bliss Hsg. Soc., Sector 29, Vashi, Mumbai, Maharashtra-400703, India Date: 01/06/2022

nd on behalf of the Board PRAYANI INDIA SOFTECH (OPC) PRIVATE LIMITED Bharat Kothari(Director) DIN: 09578458

ठिकाण : मुंबई दिनांक : ३० मे, २०२२

डीआयएन: ०००३५४१६